

*literarische Composition* TRIK. 3,2,21 (= प्रबन्ध). UTTARAR. 86, 15 (111, 3). KATHÁS. 14, 12. RĀĠĀ-TAR. 1, 22. Verz. d. B. H. No. 636. Verz. d. Oxf. H. 143, b, No. 293. 143, a, 33. 207, a, 8. KAUSH. Up. Einl. 1. गूढार्थस्य प्रकाशश्च सारोक्तिः श्रेष्ठता तथा । नानार्थवत्त्वं वेद्यत्वं संदर्भः कथ्यते बुधैः ॥ इति रूपसनातनगोस्वामिकृतश्रीभागवतीयषट्दर्भस्य प्रथमसंदर्भ-कारिका ॥ ÇKDr. — Vgl. क्रमसंदर्भप्रभास, भागवत°, सिद्धांत°.

संदर्श (von दर्म् mit सम्) m. 1) *Anblick, das Gewahrwerden*: संदर्शेनैव सेनाया भयं भीडप्रबाधते MBH. 12, 3775. — 2) *Aussehen, am Ende eines adj. comp. (f. आ): पिशाच° BHĀG. P. 12, 3, 40.*

संदर्शन (von दर्म् simpl. und caus. mit सम्) n. 1) *das Erblicken, Gewahrwerden, zu-sehen-Bekommen (auf längere Zeit)* KATHÁS. 37, 208. das obj. im gon. NIR. 10, 40. R. 1, 20, 21. 63, 31. 2, 90, 3. R. GORR. 1, 9, 11. 7, 23, 1, 14. VARĀH. BRH. S. 87, 3. MĀRK. P. 105, 2. BHĀG. P. 3, 20, 35. 22, 5. मृगस्य प्रथमसंदर्शने दिने HIT. 26, 18, v. l. स्वप्ने KATHÁS. 122, 32. das obj. im comp. vorangehend: राम° R. 1, 51, 2. R. GORR. 1, 66, 13. 2, 12, 2. 72 in der Unterschr. 3, 61, 35. SUÇR. 1, 323, 2. KUMĀRAS. 7, 56. RAGH. 13, 94. ÇĀK. CH. 160, 7. VARĀH. BRH. S. 86, 50. KATHÁS. 16, 87. 25, 113. 45, 243. SĀH. D. 137. RĀĠĀ-TAR. 1, 370. NILAK. 169. रामसंदर्शने प्राप्य R. GORR. 1, 52, 2. समयः समतिक्रातो भवत्संदर्शने मया so v. a. beim Verweilen bei dir MBH. 1, 7768. संदर्शने im Angesicht von (gen.) KĀTJ. ÇR. 26, 2, 15. MBH. 4, 111. 673. स्थ्या 3, 7109. 12, 1984. R. 1, 9, 13. 5, 23, 32. अत्र-स्थापय 2, 99, 6. अत्रसंदर्शने ग्रामात् ausserhalb des Gesichtskreises des Dorfes ĀÇV. GRHJ. 4, 8, 12. तस्य स्वप्ने संदर्शने गत्वा so v. a. ihm im Traume erscheinend PAÑĀT. 235, 10. संदर्शने प्र-यम् Jmd einen Anblick von sich gewähren, sich Jmd (gen.) zeigen 161, 14. — 2) *Blick: क्रूर° SĀH. D. 232. स्नेह° R. 2, 50, 27. — 3) das Besichtigen, in Augenschein-Nehmen*: अस्त्रसंदर्शनारम्भ MBH. 1, 461. अग्निमिषीयकृतु° VIKR. 78, 19. das Betrachten, Erwägen: मनुबोधायनवचन° KULL. zu M. 3, 134. तत्कृतकार्य° HIT. 129, 10. — 4) *das zu-Gesicht-Kommen, Erscheinen*: रूतसंदर्शने (copulat. comp.) नेष्टे प्रतीपे वानरर्त्तयोः VARĀH. BRH. S. 86, 42. एवंविधवैचित्र्यस्य सहस्रधा संदर्शनात् SĀH. D. 276, 17. अयाय°, उपाय° Spr. (II) 413. vom heliakischen Aufgang eines Gestirns VARĀH. BRH. S. 12, 14. — 5) *das Aussehen*: विबुधोपम° BHĀG. P. 5, 20, 4. — 6) *das Zusammen-treffen —, Zusammenkommen mit* (blosser instr. oder instr. mit सह): अथास्य मृगायायातस्यास्तीसंदर्शने वने । कयापि सिद्धतापस्या KATHÁS. 43, 132. किं न क्रियते मया सह संदर्शनम् PAÑĀT. 109, 23. — 7) *das Sehen-lassen, Zeigen*; in comp. mit dem näheren obj.: प्रीत्यर्थं तव चैतन्ये स्वर्गसंदर्शनं कृतम् MBH. 13, 2892. कृसो ऽस्थिसंदर्शनम् (अस्थि so v. a. Zahn) MĀRK. P. 25, 17. आत्म° BHĀG. P. 9, 10, 31. in comp. mit dem entfernteren obj.: रामसंदर्शनार्थं तद्धनुरानीयताम् um ihn dem Rāma zu zeigen R. GORR. 1, 69, 2. Vgl. पुनः°, स्वप्न°.

संदर्शनद्वीप m. N. pr. eines Dvīpa R. 4, 40, 64.

संदर्शनपथ m. *Gesichtskreis*: (तस्य) °पथं त्यक्त्वा तस्थौ HARIV. 6471.

संदर्शयित् (vom caus. von दर्म् mit सम्) nom. ag. *der sehen macht* इन्द्रियाणाम् NIR. 10, 26.

संदष्ट s. u. 1. दंष्ट्र mit सम्. Davon संदष्टता f. ähnlich wie संदंश ein best. Fehler der Aussprache RV. PAṬ. 14, 4.

संदात् (von 4. दा mit सम्) nom. ag. *Binder, Fesseler*: असंदितानां

संदाता संदितानां च मोक्षकः M. 8, 342 nach der richtigen Lesart.

संदान (wie eben) 1) m. *die Gegend unterhalb des Knies beim Elephanten* (vgl. Fessel) TRIK. 2, 8, 37. — 2) n. *Band, Fessel* AK. 2, 9, 74. TRIK. 3, 2, 23. H. 1274. HALĀ. 2, 122. अर्वातः RV. 1, 162, 8. 16. AV. 6, 103, 1. 104, 1. अदानसंदानाभ्याम् 14, 9, 3. KAUC. 16. TS. 2, 4, 2, 2. ÇĀT. BR. 14, 3, 1, 22. KĀTJ. ÇR. 26, 2, 10. — Fehlerhaft für संधान (so ed. Bomb.) MBH. 7, 5923.

संदानिका (von संदान) f. *ein best. Baum, = अरिखदिर (?) RĀĠAN.* im ÇKDr.

संदानित (wie eben) adj. *gebunden, gefesselt* AK. 3, 2, 44. H. 439. रसनासंदानितचरणा MĀLAV. 41, 13. v. l. संदित.

संदानितक (von संदानित) n. *eine Verbindung von drei Çloka, durch welche ein und derselbe Satz durchgeht*, SĀH. D. 558. Schol. zu KĀVJĀD. 1, 13. fehlerhaft संदामितक WILSON.

संदानिनी (von संदान) f. *Kuhstall* H. 999. — Vgl. संधानिनी.

संदामितक s. संदानितक.

1. संदाय (von 1. दा mit सम्) adj. *schenkend*; s. गो°.

2. संदाय (etwa von 4. दा mit सम्) m. *etwa Zügel, Leitseil*: (कृतास्तेन) आच्छिद्य मम संदायो नीयसे नयकोविदः HARIV. 4836 nach der Lesart der neueren Ausg.

संदाव m. nom. act. von डु mit सम् P. 3, 3, 23. *Flucht* (vgl. संदाव) AK. 2, 8, 2, 79. H. 802.

संदिग्ध adj. s. u. दिह् mit सम्. n. (sc. वाक्य) *ein doppelsinniger Ausdruck* PRATĀPAR. 18, b, 2. 61, a, 5. Verz. d. Oxf. H. 207, a, 16.

संदिग्धव (von संदिग्ध) n. *Zweifelhaftigkeit, Ungewissheit* SĀH. D. 585.

संदिदन्तु (vom desid. von दर्म् mit सम्) adj. *anzuschauen verlangend*: यज्ञम् MBH. 3, 10623.

संदिधन्तु (vom desid. von 1. दह् mit सम्) adj. *zu verbrennen —, vollständig zu vernichten beabsichtigend*: mit acc. MBH. 13, 2879. VARĀH. BRH. S. 19, 7. BHĀG. P. 9, 4, 53.

संदिह् (दिह् mit सम्) f. *Aufschüttung, Wall* oder dgl.: वृषो वि संधानं संदिह् RV. 1, 31, 9.

सन्दी f. bei WILSON und im ÇKDr. fehlerhaft für आसन्दी, da ohne Zweifel dieses TRIK. 2, 6, 41 gemeint ist.

संदीन adj. = दीन *niedergeschlagen, betrübt*: °मानस adj. HARIV. 5690 nach der Lesart der neueren Ausg. st. संलीन der älteren.

संदीपक (vom caus. von दीप् mit सम्) adj. *in Flammen setzend*: वदनमिन्द्रसंदीपकम् so v. a. neidisch machend Gr. 10, 15.

संदीपन (wie eben) 1) adj. *in Flammen setzend, anfachend*: पाचनाग्नि° Verz. d. Oxf. H. 234, b, 26. अक्ते संदीपनान्यतराणि UTTARAR. 90, 12 (116, 10). वैर° MBH. 12, 3966. — 2) m. N. *eines der fünf Pfeile des Liebesgottes* VET. in LA. (III) 5, 19. — 3) n. *das in Flammen Setzen, Anfachen*: गोमयशुष्ककर्पासादिना Comm. zu KĀTJ. ÇR. 25, 7, 12. अनङ्ग° RT. 1, 12. PAÑĀT. 1, 11, 30. — Vgl. अग्नि°, बिन्दु°.

संदीपनवत् (von संदीपन) adj. *mit leicht entzündlichen Stoffen versehen* KĀTJ. ÇR. 25, 7, 12.

संदीप्य (von दीप् mit सम्) m. *eine best. Staude, = मयूरशिखा ÇABDĀK.* im ÇKDr.

संडक्य (von 1. डक् mit सम्) adj. = संदोह्य *zu melken*: सुखसंडक्या